

WHIRLPOOL OF INDIA LIMITED

(CIN No.: L29191PN1960PLC020063)

CORPORATE OFFICE: PLOT NO. 40, SECTOR-44, GURUGRAM (GURGAON) - 122002 (HARYANA), INDIA TEL.: (91) 124-4591300 FAX: (91) 124-4591301 REGD. OFF.: PLOT NO. A-4 MIDC, RANJANGAON, TAL. SHIRUR, DIST. PUNE-412 220 TEL.: (91) 2138-660100 FAX: (91) 2138-232376 Website: www.whirlpoolindia.com, E-mail: info_india@whirlpool.com

17.06.2022

The Manager

Listing Department BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai, Maharashtra - 400001

Scrip Code: 500238

The Manager

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra – 400051

Symbol: WHIRLPOOL

Dear Sir,

Sub: Newspaper Publication - Notice of Annual General Meeting/Book Closure/Cut-off Date

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Ministry of Corporate Affairs General Circular No.14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated 5th May, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by SEBI, we hereby enclose copies of the Newspaper Advertisements for the attention of the Equity Shareholders of the Company in respect of information regarding 61st Annual General Meeting scheduled to be held on Friday, 15th July, 2022 through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) in the following newspapers:

- 1. Financial Express, All India Edition in English; and
- 2. Loksatta, Pune Edition in Marathi.

You are requested to take the above information on your records.

Thanking you

Yours faithfully

For Whirlpool of India Limited

Roopali Singh
VP - Legal & Company Secretary

Plot No. 40, Sector 44, Gurugram, Haryana - 122002

TRUST AND RELIABILITY





In the series of the Centenary Celebration Events to mark the 100 years of the journey of the Nainital Bank, Shri Prem Chand Aggarwal, Finance Minister of Uttarakhand with Managing Director and CEO of Nainital Bank Shri Dinesh Pant jointly launched Bank's Coffee Table Book titled as "100 Years and Beyond: A Living Legacy of Trust" at L P Villas, Hotel, Dehradun in a function. The coffee table book showcases the journey of Bank's heritage, historical events, its connect with society besides other relevant information about the 100 year history & journey of the Bank since its inception on July 31, 1922. Shri Prem Chand Aggarwal, in his address to the gatherings of guests congratulated the Nainital Bank & its team for creating a history by completing a long journey of 100 years of Bank's existence.

Shri Dinesh Pant, MD & CEO of Nainital Bank requested ShriPrem Chand Aggarwal, Finance Minister of Uttarakhand to extend support and patronization to Bank from the State Government. Shri Prem Chand Aggarwal, Finance Minister of Uttarakhand assured the management of the Bank to continue the support and patronization from the State Government as hitherto in Bank's Business Endeavors.

Shri Dinesh Pant, MD & CEO of the Bank thanked the Minister Finance Shri Prem Chand Aggarwal, in accepting the Bank's invitation and sparing his valuable time for the event of launch of Coffee Table Book & Co-Branded Credit Card of the Bank. He also thanked all stake holders including the State & Central Governments, Reserve Bank of India, Department of Financial Services- Government of India, Other Regulators, Board of Directors of Nainital Bank, Parent Bank -Bank of Baroda, the esteemed Customers, Shareholders, Administrative Machinery in various districts across the State in providing the timely guidance and support for running the bank in a successful manner maintaining the growth trajectory and momentum at all levels. Nikhil Mohan, MD & CEO -Designate Arun Kumar Agarwal, Sanjay Lal Sah, Raman Kumar Gupta, U.C. Ruwali, Amar Singh, Laxmi Kant Sharma, Mahesh Chandra Jindal, Mahesh Goyal, Ajay Seth, D K Upreti, Rahul Pradhan, Atul Sharma, Rajendra Singh, Isha Gupta, Anuj Joshi, other Executives of the Bank, Executives from the tie-up partners in WMS business and more than 160 Branch Managers & Officials were also present on this historic occasion.

पंजाब एण्ड सिंध बैंक (भारत सरकार का उपक्रम) जहाँ सेवा ही जीवन- ध्येय है

Punjab & Sind Bank (A Govt. of India Undertaking) Where service is a way of life

B. O.:- JMD-2 Complex, Jhajjar (Haryana) Phone: 01251-252087, E-mail:J1534@psb.co.in [Rule: 8(1)] POSSESSION NOTICE(For Immovable Property)

Whereas, the undersigned being the Authorized officer of the Punjab & Sind Bank, JMD-2 Complex, Jhajjar (Haryana) Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice U/S 13(2) on the date mentioned below in the table and stated hereinafter calling upon to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notice. As the borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower (s) / guarantor(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with No.8 of the Said Rule Property described herein below in the table. The borrower (S) / guarantor (S) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to the Charge for the amount given herein below together with future interest, costs and other expenses etc. thereon.

Name of Account/ Borrower(S)/ Guarantor(S)	Description of the immovable Property	Amt O/S (as mentioned in the Notice u/s 13(2)	Date of Notice 13(2)	Posse- ssion
(1) Sh. Sachin S/o Sh. Subhash Chander (2) Smt. Veena Rani W/o Sh. Subhash (3) Sh. Gourav Poply S/o Sh. Mulakh Raj Poply	"All That Part and Parcel of The Immoveable Mortgaged Property:" Property Bounded As:- Measuring 13 Sq. Yards Shop (Part of Plot No. 1241/1) Situated at Haripura Mohalla, Jhajjar, Haryana. Transfer Deed No. 745 Dated 18.05.2017 Bahi No. 1 Zild No. 561 Page No. 199 Sub Registrar Jhajjar. North-By Shop of Manohar Lal S/o Sh. Bodhraj West-By Road East- By Shop of Hansraj S/o Sh. Bodhraj South-By Shop of Dinesh S/o Sh. Bodhraj.	Lacs Seventy Nine Thousand Six Hundred Sixty and Sixty Three Paise Only) as on 31.03.2022	22	14.06.2022
Date : 14.06.2022	PLACE : JHAJJAR	Authorized Officer (PUNJAE	& SIND	BANK)

L&T Finance Holdings Limited Registered Office

Brindavan, Plot No. 177, C.S.T. Road Kalina, Santacruz (East) Mumbai 400 098, Maharashtra, India CIN: L67120MH2008PLC181833

T +91 22 6212 5000 **F** +91 22 6212 5553 E igrc@ltfs.com www.ltfs.com



NOTICE

Notice is hereby given that the Fourteenth Annual General Meeting ("AGM") of the Company is scheduled to be held on July 11, 2022 at 3.30 p.m. (IST) through electronic mode [Video Conference ("VC") or Other Audio-Visual Means ("OAVM")] to transact the businesses as set out in the notice convening the AGM ("Notice"). The AGM is held through electronic mode in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars").

In compliance with the MCA Circulars, circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), the relevant provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Notice for convening the AGM along with the Annual Report for FY22 ("Annual Report") have been sent only through electronic mode on June 16, 2022 to the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participants ("DPs") / Company / Registrar and Transfer Agent viz. Link Intime India Private Limited ("RTA"). A Member can request for a physical copy of the Annual Report by sending an e-mail to the Company at igrc@ltfs.com.

The Annual Report is also available on the website of the Company at www.ltfs.com/investors.html, the website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Additionally, the Annual Report is also available on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. All the documents referred in the Notice are available for inspection electronically from the date of dispatch of the Notice till Monday, July 11, 2022. Members seeking to inspect such documents are requested to write to the Company at igrc@ltfs.com.

The record date for determining the list of Members entitled to receive the dividend, if approved by the Members, is Monday, July 4, 2022.

Members can join the AGM through VC / OAVM, 15 minutes before the scheduled time of commencement of AGM and during the AGM through the facility provided by CDSL at www.evotingindia.com by using the login credentials and selecting the Electronic Voting Sequence Number (EVSN) for the Company's AGM. The procedure for joining the AGM through VC/OAVM is mentioned in the Notice.

The attendance of the Members participating in the AGM through VC / OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Act.

Instructions for remote e-voting and e-voting during the AGM:

In compliance with the provisions of Section 108 of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard on General Meetings and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the facility for remote e-voting in respect of the business to be transacted at the AGM is being provided by the Company through CDSL. Necessary arrangements have been made by the Company with CDSL to facilitate remote e-voting. All the Members are hereby informed that:

A person, whose name is recorded in the Register of Members / Beneficial Owners list maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, July 4, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting during the AGM.

The remote e-voting will be available during the following period:

	 J.	60
Commencement of remote e-voting		From 09.30 a.m. (IST) on Friday, July 8, 2022
End of remote e-voting		Till 05.00 p.m. (IST) on Sunday, July 10, 2022

- The remote e-voting will be disabled after 5.00 p.m. on Sunday, July 10, 2022 and the same will be enabled only during the AGM.
- Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend / participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members, who are present at the AGM through VC/OAVM and have not casted their vote on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through e-voting during the AGM.
- The manner in which persons who have acquired shares of the Company and became Members of the Company after the dispatch of Notice may obtain the necessary login ID and password, is mentioned in the Notice. - For the limited purpose of receiving the Annual Report through electronic mode, in case the e-mail address is not registered with the
- DPs / Company / RTA, Members may register the e-mail IDs by sending an e-mail to the Company at igrc@ltfs.com. Members who have not yet registered their e-mail addresses are requested to register the same with their DPs in case the shares are held by them in dematerialized form and with Company / RTA in case the shares are held by them in physical form.
- The detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e-voting during the AGM for all Members (including the Members holding shares in physical form / whose e-mail addresses are not registered with the DPs / Company / RTA) are

- Members who need any technical assistance for e-voting before or during the AGM, can contact: Mr. Rakesh Dalvi, Manager Central Depository Services (India) Limited A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400 013.

e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com Contact details: 1800 22 5533 / 022-2305 8542

> **Apurva Rathod Company Secretary**

Union Bank

Kanpur Regional Office: 117/H-1/240, Pandu Nagar Kanpur-208005

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY | Date of e-Auction: 20-07-2022

Head Office: 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400 021

E-Auction Sale Notice for Sale of Immovable assets under the securitisation and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest Act, 2002 Read with Proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the secured creditor, the constructive possession of which has been taken by the authorized officer of Union Bank of India (Secured Creditor), will be sold on "As is Where is," "As is What is," and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower(s) & Guarantor(s). The Reserve Price & the Earnest Money Deposit or also mentioned hereunder.

Branch Name: Civil Lines • Address: E.A.B., 16/116, Bhargay Estate, Civil Lines, Kanpur, Branch Head: Shri Ramesh Ji • Mob.: 9918500711

Borrower: M/s Shresth Buildcon Pvt. Ltd., Reg. Address: 65 Vasundhara Enclave, Anekant Apartment, Vasundhara Enclave, New Delhi-110096, Also at 28 Nehru Enclave, Gomti Nagar, Lucknow & Also at 7/43, D-2, Tilak Nagar, Kanpur. Directors: Shri Pankaj Nagar S/o Shri Jaichand Singh & Smt. Aprana Nagar W/o Shri Pankaj Nagar, Both R/o: 28 Nehru Enclave, Gomti Nagar, Lucknow & Also at 65 Vasundhara Enclave, Anekant Apartment, Vasundhara Enclave, New Delhi-110096. Guarantors: (1) Shri Pankaj Nagar S/o Shri Jaichand Singh & Smt. Aprana Nagar W/o Shri Pankaj Nagar, Both R/o: 28 Nehru Enclave, Gomti Nagar, Lucknow & Also at 65 Vasundhara Enclave, Anekant Apartment, Vasundhara Enclave, New Delhi-110096. (2) Smt. Suman Singh W/o Shri Manoj Kumar, R/o: 65 Vasundhara Enclave, Anekant Apartment, Vasundhara Enclave, New Delhi-110096

O/s Amount as per Demand Notice: Rs. 1,44,39,734.41 + Intt.+Others Charges

Property: Shop No. 26, Ground Floor, Upto cealing level without roof right, situated at Dallupura CSC DDA Market, Near City Apartments, Vasundhara Enclave, Delhii-110096. Owner of Property: Smt. Suman Singh W/o Shri Manoj Kumar, Area: 197.23 Sq. Ft., Bounded North: Passage, South: Shop No. 29, East: Shop No. 27, West: Shop No. 25.

Date & Time of E-Auction: 20-07-2022 at 11.00 am to 4.00 pm. Reserve Price: Rs. 52.00 Lac, Earnest Money to be deposited Rs. 5.20 Lac. For detailed terms and condition of the sale, please refer to the link provided in https://www.unionbankofindia.co.in// english/TendelViewAllAuction.aspx

For Registration and Login and Bidding Rules visit https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Date: 17.06.2022 Place: Kanpur / Lucknow / Delhi Authorized Officer, Union Bank of India

Name of the corporate debtor

incorporated / registered

Place: Mumbai

Date of incorporation of corporate debtor

Authority under which corporate debtor is

Corporate identity number / limited liability

Whirlpool

WHIRLPOOL OF INDIA LIMITED

(CIN: L29191PN1960PLC020063) Regd. Office: Plot No. A-4, MIDC, Ranjangaon, Taluka-Shirur, Dist. Pune-412220, Maharashtra Tel No.: 02138-660100; Fax No.: 02138-232376 E-mail: investor_contact@whirlpool.com; Website: www.whirlpoolindia.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING 615T ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

- NOTICE is hereby given that the Sixty First Annual General Meeting (AGM) of Whirlpool of India Limited ("the Company") will be held on Friday, 15th July, 2022 at 11:00 AM (IST) through Video Conference/Other Audio Visual Means ("VC/OAVM") in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 20/2020 dated May 05. 2020 and subsequent circulars issued in this regards, latest being General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/ CIRP/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and other applicable circulars issued in this regard, to transact the business that will be set forth in the Notice of
- The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year (FY) 2021-22 will only be sent by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s) ("DPs") in compliance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular. Members may note that the Notice of the AGM and Annual Report will also be available on the Company's website at www.whirlpoolindia.com, website of Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. The copies of the Notice of the AGM along with Integrated Annual Report for the FY 2021-22 shall be

sent to those Members who request for the same.

3. Manner of registering/updating email address: Members holding shares in physical mode and who have Members holding not updated their email address with the Company are requested to update their email addresses by writing to shares in physical form RTA at delhi@linkintime.co.in or shikha.karakoti@linkintime.co.in or sunil.mishra@linkintime.co.in along with the copy of the signed request letter in ISR-1 mentioning the name, folio number and address of the member, self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member

Members Please contact your DPs and register or update your holding email address with the respective DPs. shares in

demat form 4. Manner of casting vote through e-voting:

- The Company will be providing remote e-voting ("remote e-voting") facility to all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company will also provide the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting will be provided in the Notice of the AGM.
- The login credentials for casting the votes through e-voting shall be made available through the various modes provided in the Notice as well as through email after successful registration of the email addresses

The details will also be made available on the website of the Company.

Book Closure and Final Dividend: Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of SEBI Listing Regulations the Register of Members and Share Transfer books will remain closed from Thursday, 30th June, 2022 to Wednesday, 06th July, 2022 (both days inclusive) for ascertaining the list of Members who would be entitled to receive dividend of ₹ 5 per share for the financial year ended March 31, 2022, subject to approval of shareholders at the ensuing AGM of the Company. The dividend will be payable online to those members whose bank details are updated and via dividend warrants/demand drafts/cheques to the members whose bank details are not registered with the Company.

Manner of registering KYC including bank details for receiving Dividend:

- For Members holding shares in physical mode, SEBI vide its Circular dated 3rd November, 2021, has mandated registration of PAN, mobile number email, address with PIN code, nomination, specimen signature and bank details (collectively referred to as "KYC") with Company/Registrar and Share Transfer Agent (RTA). Members holding shares in physical form are therefore, requested to update their KYC with RTA at Link Intime India Private Limited, Noble Heights, 1st Floor, Plot NH-2, C-1 Block LSC, Near Savitr Market, Janakpuri, New Delhi-110058 by sending a duly filled Form ISR-1 and other relevant forms available on the website of the Company at www.whirlpoolindia.com or RTA at www.linkintime.co.in.
- Members holding shares in dematerialised mode are requested to update their complete bank details with their DPs to avoid delay in receiving the dividend.

Tax on Dividend

financialexp epap.in

- Members may note that the Income Tax Act, 1961 (Act), as amended by the Finance Act, 2020, mandates that dividends paid or distributed by a Company after 1st April, 2020 shall be taxable in the hands of the Members. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act.
- For Resident Members, tax shall be deducted at source under Section 194 of the Act at 10% on the amount of Dividend declared and paid by the Company during FY 2022-23, subject to submission of PAN by the Member. If PAN is not submitted, TDS would be deducted @ 20% as per Section 206AA of the Act.
- In cases where the Member submits Form 15G (applicable to any person other than a Company or a Firm)/Form 15H (applicable to an individual above the age of 60 years), provided that the eligibility conditions are being met, no tax at source shall be deducted.
- Apart from the above, since the TDS/Withholding rates are different for resident and non-resident Members, if there is a change in your residential status, as per the provisions of the Act, you are requested to get your residential status updated in your demat account or the physical folio, as applicable, before the Record Date.
- Tax Exemption Forms are available at the website of RTA www.linkintime.co.in.

This notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable circulars of the MCA and SEBI.

For Whirlpool of India Limited

Roopali Singh Place : Gurugram Company Secretary Date : 16 June, 2022

Date of invitation of expression of interest June 17, 2022 By email request to Eligibility for resolution applicants under cirp.nsail@decoderesolvency.com section 25(2)(h) of the Code is available at: Norms of ineligibility applicable under Or visit: nsail.decoderesolvency.com section 29A are available at: Last date for receipt of expression of interest July 4, 2022 Date of issue of provisional list of July 11, 2022 prospective resolution applicants 2. Last date for submission of objections to July 16, 2022 orovisional list Date of issue of final list of prospective July 20, 2022 resolution applicants Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Potential Resolution Applicants receive email Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information from: cirp.nsail@decoderesolvency.com memorandum and further information Last date for submission of resolution plans | August 17, 2022 Submit All Documents in 2 parts on or before Manner of submitting resolution plans to resolution professional the last date Part 1: Sealed Envelope Addressed to: Dushyant C Dave, 1101 Dalamal Towers, Nariman Point, Mumbai-400 021, India Part 2: Email all documents in a password protected file to: cirp.nsail@decoderesolvency.com 8. Estimated date for submission of resolution August 26, 2022 plan to the Adjudicating Authority for approval 9. Name and registration number of the Dushyant C Dave IBBI/IPA-003/IP-N00061/2017-18/10502 resolution professional Name, Address and e-email of the resolution 1101 Dalamal Towers, Nariman Point, professional, as registered with the Board Mumbai - 400021 INDIA. Email Id: dushyant.dave@decoderesolvency.com Address and email to be used for Dushyant C Dave, 1101, Floor-11, Plot-211, Dalamal Tower, Free Press Journal Marg. correspondence with the resolution Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021 professional Email Id: cirp.nsail@decoderesolvency.com Further details are available at or with. By email request to cirp.nsail@decoderesolvency.com Date of publication of Form G June 17, 2022 RP Dushyant C Dave IBBI Regn. No.: IBBI/IPA-003/IP-N00061/2017-18/10502 Date: June 17, 2022

FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

RELEVANT PARTICULARS

5.0	NELEVANI P	ANTICULANS
1	Name of the corporate debtor	Andhra Cements Limited
2	Date of incorporation of corporate debtor	November 01, 1936
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Companies Act, 1956
4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	L26942AP1936PLC002379
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered and Corporate Office Sri Durga Cement Works, Sri Durgapuram, Guntur, AP 522414
6	Insolvency commencement date of the corporate debtor	April 26, 2022
7	Date of invitation of expression of interest	June 17, 2022
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The detailed invitation for expression of interest is available on the website of the corporate debtor at www.andhracements.com The eligibility criteria for resolution applicants is set out in the detailed invitation for expression of interest, which is available on the website of the corporate debtor at www.andhracements.com
9	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The norms are set out in the detailed invitation for expression of interest, which is available on the website of the corporate debtor at www.andhracements.com. Also available at the website of IBBI (https://ibbi.gov.in/legal-framework/) or on request by an email to inrpacl@deloitte.com
0	Last date for receipt of expression of interest	July 02, 2022
1	prospective resolution applicants	July 07, 2022
2	Last date for submission of objections to provisional list applicants	July 12, 2022
3	evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	
14	resolution applicants	July 12, 2022
5	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information	The prospective resolution applicants on the provisional list or final list shall be given access to the

memorandum and further information Virtual Data Room ("VDR") platform containing the request for resolution plan, evaluation matrix. information memorandum and further information the Resolution Professional.

thereunder, and in specific, Regulation 36A of the 16 Last date for submission of resolution August 11, 2022 Manner of submitting resolution plans to resolution professional

Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval Name and registration number of the Name: Nirav Kirit Pujara Regn. No.: IBBI/IPA-001/IP-P01450/2018-2019/12285 resolution professional 20 Name, Address and e-email of the Name: Nirav Kirit Pujara resolution professional, as registered with Registered Address: the Board

Email: npujara.ip@gmail.com Address and email to be used for Communication Address: correspondence with the resolution professional Marg, Elphinstone (W), Mumbai 400 013. Email id: inrpacl@deloitte.com 22 Further Details are available at or with

23 Date of publication of Form G June 17, 2022 Nirav Kirit Pujara IBBI/IPA-001/IP-P01450/2018-2019/12285 Deloitte India Insolvency Professionals LLP 27th Floor, Tower 3, One International Center, Senapati Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai 400 013. Registered Email: npujara.ip@gmail.com

For Andhra Cements Limited, Date: June 17, 2022 Place: Mumbai

dentification number of corporate debtor Address of the registered office and 621, Tulsiani Chambers, Nariman Point, principal office (if any) of corporate debtor Mumbai MH 400021 IN Insolvency commencement date of the April 11, 2022

January 09, 1985

L27100MH1985PLC140379

RoC-Mumbai

National Steel and Agro Industries Limited.

FORM G

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

IP's registered email: dushyant.dave@decoderesolvency.com Communication ID: cirp.nsail@decoderesolvency.com

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 201

> upon execution of a Confidentiality Agreement with Access to the VDR and participation in the process shall be subject to satisfaction of the conditions set out in the detailed invitation for expression of interest and in accordance with the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with rules and regulations framed Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016.

Details to form part of the request for resolution plan to be uploaded in the VDR as mentioned in point 15 above September 09, 2022

Deloitte India Insolvency Professionals LLP, 27th Floor, Tower 3, One International Center, Senapati Bapat Marg. Elphinstone (W), Mumbai 400 013.

Deloitte India Insolvency Professionals LLP, 27th Floor, Tower 3, One International Center, Senapati Bapat Email request to inrpact@deloitte.com or the website of the Corporate Debtor http://www.andhracements.com/

> Place: Mumbai **Date:** June 16, 2022

ACS 18314

For L&T Finance Holdings Limited

New Delhi



RELIANCE

अकरावा मजला, उत्तर बाज, आर-टेक पार्क,

ताबा सूचना (परिशिष्ट-IV) (नियम 8(1) अंतर्गत अचल मालमत्तेसाठी) न्याअर्थी, रेलीगेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (यापुढे **आरएचडीएफसीएल'** असा उक्षेख करण्यात येईल)च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात

करारातील दराने व्याज/ न भरलेले व्याज अधिक आनुषंगिक खर्च, शुल्के, अधिभार इ. च भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार कंपनीच्या वित्तीय मत्ता/ कर्जे आरएआरसी 059 (आरएचडीएफसी एचएल) चे ट्रस्टी म्हणून रिलायन्स असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (यापुढे रिलायंस एआरसी असा उल्लेख करण्यात **येईल)** यांनी आरएचडीएफसीएल यांचेकडून दि. दि. 29.03.2019 रोजीच्या अभिहरतांकन करगन्वये अधिग्रहित केल्या होत्या. रिलायंस एआरसी यांनी कर्ज/ वित्तीय मालमत्तांच्या सदर अभिहस्तांकनाच्या आणि अभिहस्तांकन कराराच्या अनुषंगाने त्यांनी आता अभिहस्तांकनकर्ता/ मूळ सुरक्षित धनको

अधिकार, मालको हक व अनामत हितसंबंध अधिग्रहित केले आहेत. कर्जदार व जामीनदारांनी सदर रकमेचा भरणा न केल्याने याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सुचित करण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 सह वाचण्यात येणाऱ्या सदर अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत रिलायंस एआरसी,अकरावा मजला, उत्तर बाजू,

आर-टेक पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400063 चे प्राधिकृत अधिकारी म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना याहारे सावधिगरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो स्लियन्स ऑसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, अकरावा मजला, उत्तर बाजू, आर-टेक पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस

अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) मधील तरतुर्दीकडे वेधण्यात येते. अचल मालमत्तेचे वर्णन- सदिनका क्र. 01, क्षेत्रफळ सुमारे 350 चौ.फू. आणि सदिनका क्र. 04 क्षेत्रफळ सुमारे 350 चौ.फू., एकुण क्षेत्रफळ सुमारे 700 चौ.फू. म्हणजे 65.05 चौ.मी. (बिल्ट-अप) पहिला मजला, तुलसी आंगण, स.क्र. 05, हिस्सा क्र. 12, आंबेगाव खुर्द, तालुका हवेली, जि. पुणे, पुणे महानगर पालिकेच्या हद्यीत, नोंदणी जिल्हा पुणे, नोंदणी उप-जिल्हा तालुका हवेली आणि उप-निबंधक, हवेली क्र. 1 ते 27, पुणे यांचे अधिकार-क्षेत्रात. चतुःसीमा: पूर्वेस- रस्ता, दक्षिणेस- जगताप यांची मालमत्ता, पश्चिमेस- राजेंद्र कांबळे आणि जितेंद्र यांची सदनिका मालमत्ता, उत्तरेस- यश प्रॉपर्टीज

रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेश



पुणे छावनी परिषद, गोलीबार मैदान, शंकर शेठ रोड, पुणे 411001.



Pune Cantonment Board, Golibar Maidan, Shankarsheth Road, Pune 411001.

आज़ादी_ज अमृत महोत्सव

ई-मेल आई डी : ceopunecantt@gmail.com दिनांक : 16, June, 2022

पत्र संख्या : 2/3/14 Advertisement/2022-2023

E-TENDER NOTICE-2022-2023

Pune Cantonment Board invites e-tenders for engagement of reputed experienced News Paper Advertising Agencies/firms/companies for publication related advertisements on local/national level as mentioned in Schedule - A and terms & conditions who having minimum experienced 2 to 5 years. Details of work:

Sr. No.	Tender ID No.	Particulars	Earnest Money Deposit	Tender Fee +(18% GST)
1	2022_DGDE_ 694927_1	E-tenders for engagement of reputed experienced news paper advertising Agencies/firms/companies for publication related advertisements on local/national level as mentioned in Schedule-A. and Terms & Conditions. who having minimum experienced 2 to 5 years.	50,000/-	5,900/-

The Tenderer may download the "Tender Document" and other terms and conditions as available on the web site http://eprocure.gov.in/eprocure/app. The Bidders who have not enrolled/registered in e-procurement should enroll/register before participating, through the website http:/www.eprocure.gov.in.

No. Eprocure/ 2/3/14/Advertisement Telephone No. (020) 26452159

Date: 16 June, 2022

CHIEF EXECUTIVE OFFICER, PUNE CANTONMENT BOARD (SUBRAT PAL)



फॉर्म 'झेड'नियम १०७ पोटनियम (११) ड-१

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत 'Z' नोटीस

क्र.१०१/४७१/२०२१.२२ दि.१८/११/२०२१ अर्थी खाली सही करणार वस्ती अधिकारी व्दारा **राजर्षि शाह सहकारी बँक लि. पुणे** मुख्य कार्यालय : ७ शाह् कॉम्प्लेक्स शिवाजी रोड शुकवारपेठ पुणे ४११००२ शाखा उंड्री यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दि. २५/११/२०२१ रोजी मागणी नोटीस दिली. ऋणको कर्जदार. १) सौ. लक्ष्मी ताऱ्या चव्हाण २) श्री. ताऱ्या रामलो चव्हाण रा.स.न. ३६/३ड/६/९ शिवशंभोनगर, कात्रज पुणे-४९९०४६ जामिनदार : १) श्री. रवि माणक्या राठोड रा.स.नं. ३६ शिवशंभोनगर, सातपुते बंगलो जवळ,कात्रज पुणे-४९९०४६ २) **श्री.रविचंदर राजया नायक रा.स.नं. ४६, गल्ली नं.४, शिवशंभो नगर कात्रज पुणे – ४९१०४६** यांना नोटीस देऊन नोटीस मध्ये नमुद केलेली रक्कम रू. ४,६५,१२७/ – (अक्षरी चार लाख पासष्ट हजार एकशे सत्तावीस मात्र) अधिक दि. ०१/०६/२०२१ पासुन पुढील व्याज, खर्च, शासकीय अधिभार इ . सदर नोटीस मिळालेल्या दिनांका पासुन १० दिवसाच्या आत भरणा करणेबाबत सांगितले होते परंतु ऋणको याने सदर रक्कम जमा करण्यास कस्त्ररकेली आहे.

ऋणकोने त्यांचेकडे असलेली थकीत रक्कम जमा करण्यात कसुर केल्यामुळे ऋणकोला आणि सर्व नागरीकांना या प्रमाणे नोटीस देण्यात येत आहे की, खाली निर्दिष्ठ केलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली सही करणारयांनी सदर स्थावर मालमत्ता रजि. गहाण खत दस्त क्र. ८३०२/२०१८ दि. ०४/१०/२०१८ रोजी गहाण खताने बँकेच्या कर्जास तारण आहे. त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम कमांक १०७ मधील पोटनियम (११) ड - १ अन्वय दिलेल्या अधिकारानुसार दिनांक ०७/०६/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्दारे सावध करण्यात येते की, यास्थावर मालमत्ते संबधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास राजर्षि शाह सहकारी बँक लि., पुणे यांच्या कडील दि.३१/०५/२०२२अखेरीस एकुण येणे बाकी रू.४,३५९५४/- (अक्षरी चार लाख पस्तीस हजार नऊशे चोपन्न मात्र) अधिक दि.०१/०६/२०२२ पासून पुढील व्याज इतर खर्च व सरचार्जसह अधीन रहावे लागेल.

:- प्रतीकात्मक ताबा घेतलेल्या स्थावर मालमत्तेचं वर्णन -:

मिळकत गट नं . मौजे कात्रज येथील जुना सर्वे नं. ३३ नवीन सर्वे नं. ३६ हिस्सा नं. ३ड/६/९ यांसी एकूण क्षेत्र ०० हे ०५ आर यापैकी लिहन देणारा कर्जदार यांच्या मालकीचे प्लॉट क्षेत्र ३७.६२ चौ.मी. किंवा ४०५ चौ. फूट. व त्यावरील सुमारे २२५ चौ.फूट. बांधकाम येणेप्रमाणे संपूर्ण प्लॉट व त्यावरील बांधकाम मिळकत तालुका हवेली जिल्हा पुणे–४११०४६ यांसी चतुःसिमा खालील प्रमाणेः

पुर्वेस - सौ. जमुना हरी वादथ्यावथ यांची मिळकत. पश्चिमेस - श्री. नंदिकशोर बिडकर यांची मिळकत., दक्षिणेस - रस्ता, उत्तरेस - श्री. सोमनाथ राठोड यांची मिळकत.

(म.स.सं.१९६० चे कलम १५६ व नियम १९६१, नियम १०७ अन्वये) स्थळ : पुणे तारीख : ०७/०६/२०२२ राजर्षि शाह सहकारी बॅक लि.,पुणे

राजर्षि शाहू सहकारी बँक लि. पुणे मुख्य कार्यालय : ५९७ शाह कॉम्प्लेक्स शिवाजी रोड शुक्रवार पेठ पुणे - ४११००२

फोन नं.२४४३५३८५ /२४४८४८१०, उंड्री शाखा - ९५५२०५०६५४

फॉर्म 'झेड'नियम १०७ पोटनियम (११) ड-१ स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबत 'Z' नोटीस

दावा क्र.१०१/१५९१ /२०१९-२० दि. २४/१२/२०२० ज्या अर्थी खाली सही करणार वसुली अधिकारी व्दारा **राजर्षि शाह सहकारी बँक लि. पुणे** मुख्य कार्यालय : ५९७ शाह कॉम्प्लेक्स शिवाजी रोड शुकवार पेठ पुणे ४११००२ शाखा उंड्री यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये दि. ०५/०१/२०२१ रोजी

मागणी नोटीस दिली. ऋणको कर्जदार १) सौ. मनिषा नागेश मासाळ २) श्री नागेश दशरथ मासाळ रा.स.न.४६/२३/८ गल्ली नं.६ब टिळेकर नगर कोंढवा बु.पुणे-४११०४८ जामिनदार: १) श्री.दिगंबर तुकाराम कोपनर, रा.स.नं.३२/१ ब, शास्त्रीनगर, रहाटणी, पुणे ४११०१७, २) श्री.मोहन शिवाजी भोसले , रा.स.नं.३७/ १, फ्लॅट नं.४०३, शिव गोरक्ष आंगण सोसायटी आंबेगाव ब्.पुणे ४११०४६ यांना नोटीस देऊन नोटीस मध्ये नमुद केलेली रक्कम रू. ५,४७,७२९/- (अक्षरी पाच लाख सत्तेचाळीस हजार सातशे एकोणतीस मात्र) अधिक दि. ०१/१०/२०१९ पासुन पुढील व्याज, खर्च, शासकीय अधिभार इ. सदर नोटीस मिळालेल्या दिनांका पासुन १० दिवसाच्या आत भरणा करणेबाबत सांगितले

होते परंतु ऋणको याने सदर रक्कम जमा करण्यास कसुरकेली आहे. ऋणकोने त्यांचेकडे असलेली थकीत रक्कम जमा करण्यात कसुर केल्यामुळे ऋणकोला आणि सर्व नागरीकांना या प्रमाणे नोटीस देण्यात येत आहे की, खाली निर्दिष्ट केलेल्या स्थावर मालमत्तेचा खाली सही करणाऱ्यांनी सदर स्थावर मालमत्ता रजि. गहाण खत दस्त क्र. ७८९५/२०९७ दि. १८/९९/२०९७ रोजी गहाण खताने बँकेच्या कर्जास तारण आहे . त्यांना महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६९ मधील नियम क्रमांक १०७ मधील पोटनियम (११) ड-१ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक ०७/०६/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेष करून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्दारे सावध करण्यात येते की, या स्थावर मालमत्ते संबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास राजर्षि शाह सहकारी बँक लि., पुणे यांच्या कडील दि. ३१/०५/२०२२ अखेरीस एकुण येणे बाकी रू.२,६६,७३४/- (अक्षरी दोन लाख सहासष्ट हजार सातशे चौतीस फक्त) अधिक दि. ०१/०६/२०२२ पासून पुढील व्याज इतर खर्च व

:- प्रतीकात्मक ताबा घेतलेल्या स्थावर मालमत्तेच वर्णन -:

मिळकत गट नं. मौजे कोंद्रवा बू, येथील जूना सर्वे नं.८१ नवीन सर्वे नं.४६ हिस्सा नं.२३/८ यांसी एकूण क्षेत्र ०० हे.०५ आर यापैकी लिहन देणार कर्जदार यांचे मालकीचे प्लॉट क्षेत्र ४०५ चौ. फुट व त्यावरील बांधण्यात आलेली तळ मजला बांधकाम क्षेत्र ३१२ चौ. फुट व नियोजित संपूर्ण बांधकाम यासह मिळकत येणेप्रमाणे संपूर्ण प्लॉट व त्यावरील संपूर्ण बांधकाम ही मिळकत यांसी चतुःसिमा खालील प्रमाणेः

पुर्वेस - श्री. पाडेकर यांची मिळकत, दक्षिणेस- स.नं.४६ पैकी मिळकत, पश्चिमेस - श्री. २० फूट रस्ता. उत्तरेस - श्री गोयकर यांची मिळकत

> वसली अधिकारी (म.स.सं.१९६० चे कलम १५६ व नियम १९६१, नियम १०७ अन्वये)

स्थळ : पुणे तारीख : ०७/०६/२०२२

सरचार्जसह अधीन रहावे लागेल .

राजर्षि शाह सहकारी बँक लि.,पुणे

punjab national bank

झोनल सस्त्रा सेंटर : मुंबई १८१, १८वा मजला, मेकर टॉवर, 'ई" विंग, कफ परेड, मुंबई-४०० ००५, महाराष्ट्र.

सर्फेसी कावद्याअंतर्गत सुरक्षित मत्तेच्या विक्रीकरिता विक्री सुचना सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ (६)च्या तरतुदीसह वाचलेल्या वित्तिय मतेची सुरक्षितता आणि पुनरंचना आणि सुरक्षा हित कायदा २००२ ची अंमलबजावणी अंतर्गत विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

आम जनतेस आणि विशेषकरून ऋणको आणि हमीदारांना बाह्यरा सुचना देण्यात येते की सुरक्षित धनकोकडे ग्रहाण असलेल्या/ ग्रहाणवट असलेल्या खाली वर्णिलेल्या स्थावर मालमत्तेचा **विधायक** प्र**त्यक्ष सांकेतिक** ताबा सुरक्षित धनको/ बैंकेच्या <mark>प्राधिकृत अधिकारी</mark>हारा घेण्यात आला आहे, सदर स्थावर मालमनेची विक्रि संबंधित ऋणको व हमीदारकडील बँक/ सुरक्षित धनकोनां देव असलेल्या तिच्या देणींच्या वसुलीकरिता याखालील तालिकेत नमुद केल्यानुसार तारखे दिवशी "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" या तत्वावर करण्यात येणार आहे. राखीव किंगत व रमारा रक्कम देव संबंधित मालमनेच्या अनुसार याखालील तालिकेत नमूद केल्यानुसार असेल

				सुरक्षित मत्तेची अनुसूची				
0.025/470	शाखेचे नाव	गहाणवट स्थावर	Ų)	सफेंसी कायदा २००२च्या कलम	ए)	राखीव किंमत	इं-लिलावाची	सुरक्षित
ㅋ.	खात्याचे नाव	मालमत्तेचे वर्णन/ मालकाचे नाव	Φ.	१३(२) अंतर्गत मागणी सूचनेची तारीख	-	(रु. लाखात)	तारीख	धनकोला ज्ञात
	ऋणको/ गहाणकार/			३१.०३.२०२२ रोजीप्रमाणे थिकत रक्कम सर्फेसी कायदा २००२च्या कलम	बी)	इस्टे		ज्ञात असलेल्या
	हमीदाराचे नाव व पत्ता/ खाते		१३(४) अंतर्गत ताब्याची तारीख डी) ताब्याचा प्रकार - सांकेतिक/ प्रत्यक्ष/ विधायक	सी)) बोली वृद्धी रक्कम		भाराचा तपशील	
۲.	झोनल सस्त्रा सेंटरः	प्लॉट नं. १३६/१, हिंजेवाडी फेज-१, फिनोलेक्स केबल्सच्या मागे, हिंजेवाडी, पुणे.	जेवाडी फेज-१, वी) क. ५३.४९ कोटी+ एनपीएची तारीख म्हणजेच ३०.०९.२०२० पासून पुढील व्याज व आकार त्याजी, पुणे. सी) ०८.०९.२०२१ मारे ७००० ची.मी. सर्स वाधवान नोबल हॉटेल्स अँड	ए)	₹. ७,२००,००	रोजी	काही नाही	
	मुंबई			बी)	रु, ७२०,००			
	मेससं वाधवान ग्लोबल हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स प्रा. लि.			व्याज व आकार ०८.०९.२०२१	सी) रु. १०.०	চ, १०,००	— स. ११:०० ते दु. ०४:००	
	*एचडीआयएल टॉवर्स, ४था मजला, अनंत कणेकर मार्ग, बांद्रा (प्), मुंबई-	मेसर्स वाधवान ग्लोबल हॉटेल्स ऑंड रिसॉर्ट्स प्रा. लि.						

शतीं व अटी: विक्री सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२मध्ये विहित केलेल्या शर्ती व अटी आणि खालील अधिक शतींच्या विषयाधीन असेल. मालमतेची विकि "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे" आणि "जे काही आहे तेथे आहे" या तत्वावर करण्यात येणार आहे.
 यावरील अनुसूचीमधील विनिर्दिष्ट केलेल्या सुरक्षित मत्तेचा तपशील **प्राधिकृत अधिकारी**ना असलेल्या उत्तम माहितीच्या अनुसार आहे, परंतु **प्राधिकृत अधिकारी** य घोषणेतील कोणत्याही चुका, असत्कथन किंवा लोपन याकरिता जबाबदार असणार नाहीत. ३. विक्रीचे आयोजन वरील तालिकेत नमुद केलेल्या तारीख व वेळेत https://www.mstcecommerce.com या वेबसाईटवर तरतुद केलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारा निम्नस्वाक्षरीकारामार्फत करण्यात येणार आहे. ४. प्राधिकृत अधिकारी जे काही असेल ते कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी लिलावाच्या अटींमध्ये बदल करण्याचा किंवा कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नामंजूर करण्याचा किंवा लिलाव पुढे | ढकलण्याचा/ रह करण्याचा/ स्थिगत करण्याचा/ खंडित करण्याचा हक्क राखून देवीत आहेत आणि या संबंधित त्यांचा निर्णय अंतिम व बांधील राहील. ५. नोंदणी आकार, स्टैंप ड्यूटी, कर, सांविधित दायित्वे, मालमत्तेवरील थकित दएमी, विद्युत देणी, इ. समाविष्ट सर्व साविधिक देणी/ अटेन्डंट चार्जेस/ अन्य देणी खरीददाराहारा सोसावयाची आहेत. ६. विक्रीच्या सविस्तर शर्ती व अटीकरिता, कृपया www.mstcecommerce.com, https://eprocure.gov.in/epublish/app च www.pnbindia.in वा वेबसाईटला भेट प्राधिकृत अधिकारी,

स्थळ : मृंबई, तारीखः १७.०६.२०२२

StockHolding®

Stock Holding Corporation of India Limited Regd. Office: 301, Centre Point, Dr. Babasaheb Ambedkar Road. Parel, Mumbai-400 012

NOTICE FOR INVITATION OF BID FOR APPOINTMENT OF CENTRAL & REGIONAL INTERNAL AUDITORS

Stockholding Corporation of India Limited invites bids in the prescribed format from eligible practicing firms of Chartered Accountants for appointment as Central Internal Auditors at Mumbai Office and Regional Internal Auditors at Regional offices based across India.

available on company website https://corporate.StockHolding.com/ notices/. The bid can be submitted on or before 5.00 p.m. on July 7, 2022.

advertisement, if any, shall be uploaded only on same website. StockHolding reserves the right to accept or

reject any or all applications without

PUBLIC NOTICE

Sukhdevraj L. Chadha & Mr. Tribhushan S. Chadha (father &

son), purchase the schedule flat in 1988 & thereafter Mr. S. L. Chadha

(father) executed Will in 2011 in favour of Mr. T. S. Chadha (son), Thereafter

S. L. Chadha expired on 14.01.2019 & on basis of Will, Mr. Tribhushan S.

Chadha claims to be the absolute owner & peaceful possessor of said flat

premises. The said owner has also assured my clients that the said

premises is free from any encumbrances or charge whatsoever and is having clean and clear marketable title and hence my client is in process of

purchasing the same, provided the negotiations are concluded amongst

them. However, if any person/s having any claim, right, title, charge and/or

interest in the said property in any manner whatsoever by way of Sale, Gift,

Lease, Exchange, Mortgage, Charge, Lien, Maintenance, Agreement,

Easement, Possession, Inheritance, Succession or otherwise shall raise

such claim/objection and intimate the same in writing to the undersigned

alongwith documentary proof thereof, within 07days from the publication of

this Notice, failing which my clients will deem the assurances of the said

Owner to be true and the said premises being of clean &clear marketable

title and shall complete the sale transaction. Thereafter, any such

claims/objections, if any, shall not be entertained and shall be deemed to

SCHEDULE

KNOW ALL MEN by this Notice given to public at large that Mr.

All that piece & parcel of residential flat/unit bearing Flat No. 10, Building No. 2 (Moti), admeasuring about 1143.5 sq. ft. situated on top (second) floor of Hira Moti CHS Ltd., S. No. 21/5, Sub-Plot No. 28, Plot Nos. 1 & 2, Sangamwadi Town Planning Scheme, Wakdewadi, Taluka Haveli, Dist. Pune and within the limits of Pune Municipal Corporation along with one covered car parking space No. 10 & all common amenities

Place: Pune Date: 16/06/2022

Md. Arshad Nehal Advocate Flat No. 403, 4thFloor,

YES BANK येस बँक लिमिटेड

नोंद. व कॉर्पोरेट कार्या.: येस बँक लिमिटेड, yes बँक हाऊस, वेस्टर्न एकस्प्रेस हायवेच्या पलिकडे, सांताक्रुझ पूर्व, मुंबई 400055. CIN: L65190MH2003PLC143249

याद्वारे सूचित करण्यात येते की खाली नमूद कर्जदार/जामीनदार/गहाणकारांनी बैंकेकडून घेतलेल्या कर्ज सविधेमधील मुद्दल व व्याजाच्या परतफेडीत कसूर केलेली आहे आणि त्यांची कर्ज खाती अनुत्पादक मत्ता (एनपीए) म्हणून वर्ग करण्यात आलेली आहेत. सिक्युरीटायब्रोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनेंन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (सर्फेसीअधिनियम) मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत त्यांना सूचना पाठविण्यात आल्या होत्या ज्यांत त्यांना सदर सूचनेत नमृद रकमेचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. वरील संदर्भात, खाली नमृद कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार गहाणकारांना सदर सृचनेद्वारे पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे आणि त्यांना खाली नमूद रकमेचा तीवरील पुढील व्याजासह सदर सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, तसे न केल्यास सर्फेसी अधिनियमातील अनुच्छेद 13 माधुक उप-विभाग (4) अंतर्गत 60 दिवस लोटल्यानंतर पुढील पावले उचलण्यात येतील.

अ. क्र.	कर्ज खाते क्र. / ग्राहक आयडी	कर्जदार, सह-कर्जदार, जामीनदाराचे नाव	13(2) सूचनेनुसार थकबाकी	सूचना दिनांक / एनपीए दिनांक
1	AFH000800793 587	विलास विनायक साळुंके, हेमा विलास साळुंके	रु. 37,10,965.40/-	27-04-2022 / 01-02-2022
T		06, क्षेत्रफळ सुमारे 800 चौ.फू. म्हणजे 74.32 चौ.ग सिंग सोसायटी लि., नवा गट क्र. 1418, जुना गट		

<mark>अनामत मत्तेचे तपशील - 1</mark>) सदनिका क्र. 06, क्षेत्रफळ सुमारे 930 चौ.फृ. म्हणजे 86.43 चौ.मी. बिल्ट-अप, दुसरा मजला. कैलाश पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायदी, प्लॉट क्र. 2, सर्वे क्र. 7/1/2 आणि 8/1ए/6/1, सीटीएस क्र. 1306/2, विमानतळ रोड,येखडा, ता. हवेली, जि. पुणे 411006. 2) फर्मच्या वर्तमान व भावी अशा दोन्ही वर्तमान मत्तांवरील (स्टॉक्स व पुस्तकी कर्जे) वायबीएल चा अनन्य भार. 3) बँकेने आणि नॅशनल क्रेडीट गॅरन्टी ट्रस्टी कंपनी लि. यांनी वेळवेवेळी

3	3704203	नलावडे), प्रेरणा प्रेम नलावडे, श्री चंद्रकांत निवृत्ती नलावडे आणि श्री प्रेमकुमार चंद्रकांत नलावडे (गहाणकार)	19,50,514.05/-	29-10-2021
समो	ख्या बाजूची आणि मागच्य	4, बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 1250 चौ.फू. म्हणजे ा बाजूची सुमारे 500 चौ.फू. म्हणजे 46.46 चौ.मी. एस क्र. 829,बिबवेवाडी गाव, ता. हवेली, जिल्हा	जमिनीचा समावेश आ	

श्री चंद्रकांत निवृत्ती नलावडे(गहाणकार), श्री | 17,51,917.97/- | 29-10-2021 प्रेमकुमार चंद्रकांत नलावडे (गहाणकार) **अनामत मत्ता -** रो हाऊस क्र. 4, बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 1250 चौ.फू. म्हणजे 116.17 चौ.मी. आणि यात रो हाऊस च्या

सद	रू पार्क, से.क्र. 664, सीटीए	्स क्र. 829,विबवेवाडी गाव, ता. हवेली, जिल्हा	पुणे.	W
ll	HLN000800703 352, HLN000800727 752	मुनिश शब्बीर दुबईवाला, धुव प्रदीप कुमार	रू. 56,15,897.77/-	24-05-2022 / 04-04-2022

18.20 चौ.मी. चे टेरेंस, बिल्डींग ए, सातवा मजला, दि लॅंडमार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., स.क्र. 5, उंदी गाव,

S. S. SE. 1	H000800786	सचिन दत्तात्रय हातवळणे, मोहिनी सचिन	₹.	24-05-2022 /
	444	हातवळणे	21,64,537.37/-	14-02-2022
		ए, स्टील्ट मजला,चर्ट्ड क्षेत्रफळ सुमारे 455 च लि., सर्वे क्र. 116/1+2+150+153/ए, प्ल		

7	AFH000800737	शंकर शेषराव कागणे, गोकर्णाबाई शेषराव	-	30-05-20
1		शकर शबराव कागण, गाकणाबाइ शबराव	(37.705)	
	663	कागणे	12,63,686.80/-	15-04

8	AFH000800917 198	किशोर दत्तात्रय करंजुले, नयना किशोर करंजुले	ह. 7,98,213.95/-	27-05-2022 15-04-2022
9000	A. Carlotte	A A	Access to the Ac	4 n
		01, दुसरा मजला, विंग - बी, क्षेत्रफळ सुमारे 25. ौ.मी. (चर्ट्ड), माझं घरकुल, सणसवाडी, गट क्र.		

अनामत मत्ता - सदनिका क्र. 8, दुसरा मजला, बिल्डींग क्र. ए/8, क्षेत्रफळ सुमारे 324.85 चौ.फू. म्हणजे 30.18 चौ.मी. चर्ट्ड, सोबत समारे 2.47 चौ.मी. ची खुली बाल्कनी आणि 1.29 चौ.मी. ची ड्राय बाल्कनी, विनायक हिल्स, गट क्र. 289, मौजे चिखलसे, ता. माबळ, जि. पुणे 410405.

शिव कुमार, शिव कुमार यांच्या 03-06-2022 पत्नी पृष्पा देवी 18,94,063.84/- 16-03-2022 **अनामत मत्ता** -सदनिका क्र. 302, तिसरा मजला, चर्ट्ड क्षेत्रफळ सुमारे 44.64 चौ.मी., जोडून असलेली बाल्कनी सुमारे 06.55 चौ.मी. आणि टेरेस सुमारे 12.33 चौ.मी., विंग बी, एक्सेल कोरोना रेसिडेन्सी, गट क्र. 247, मोशी गाव, ता. हवेली,

11 AFH000800856 | रोहिणी सागर जगताप, सागर दामोदर जगताप 07-06-2022 28,28,026.18/-15-04-2022 **अनामत मत्ता -** सदनिका क्र. 11, चटई क्षेत्रफळ सुमारे 53.60 चौ.मी., तिसरा मजला, डी बिल्डींग, सिद्धी, गट क्र. 554,

उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, सोबत सुमारे 9.29 चौ.मी. क्षेत्रफळ असलेले एक कार पार्किंग. 12 AFH000800628 संतोष लायप्पा बमनाले, संगीता संतोष 04-06-2022 30,24,143.27/- 15-04-2022

याशिवाय, आपल्या निदर्शनास आणून देण्यात येते की सफेंसी अधिनियमांतर्गत अनुच्छेद 13(8) अंतर्गत आमच्या थकबाकीचा सर्व खर्च, शुल्के व अधिभार इ. सह विक्री किंवा हस्तांतराच्या दिनांकाअगोदर भरणा केल्यास अनामत मत्तेची विक्री किंवा हस्तांतर

दिनांक: 15.06.2022 प्राधिकृत अधिकारी स्थानः पुणे येस बँक लिमिटेड करिता

ASPIRE

ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

मुंबई-400025. ई-मेल: info@ahfl.com CIN: U65923MH2013PLC248741 मागणी सचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शीअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अनुच्छेद 13(2)अंतर्गत सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 (सदर नियम) मधील नियम 3(1)सह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरीटावज्ञेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनॅन्शीअल ऑसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युस्टि इंटरेस्ट ऑक्ट, 2002(सदर अधिनियम) च्या अनुच्छेद 13(2)अंतर्गत. सदर नियमांमधील नियम 3 सह वाचण्यात

100.00	कर्ज करार क्र./कर्जदार/ सह-कर्जदार /सह-अर्जदार/जामीनदाराचे नाव	मागणी सृचनेचा दिनांक व स्क्रम	अनामत मत्तांचे वर्णन (अचल मालमत्ता)
1	LXPUN00315-160012921माणिक		इंडेक्स - 2 नुसार प्लॉट क्र. 54, गट क्र. 175, केसनंद, वस्ती, केसनंद गाव, हवेली, पणे, महाराष्ट्र 411001.

LXPUN00115-160007992 08-फेब्रू-22 / रू. 1949440/- (रूपये सदनिका क्र. बी/14, तिसरा मजला, बी-विंग, साई एन्क्लेव्ह, पीता अनिल नायर /अनिल सोमशेखरन एकोणवीस लक्ष एकोणपन्नास हजार चारशे विजय नगर, सर्वे क्र. 105/1बी, 106/1 व 106/2,

आणि लागु असलेल्या नियमांप्रमाणे कर्जदाराच्या खर्चाने व त्याला भोगाव्या लागणाऱ्या परिणामांनुसार वरील अनामत मत्तांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. सदर कर्जदारांना सदर अधिनियमांतर्गत एएचएफसीएल च्या लेखी पूर्व-परवानगीशिवाय वरील मत्तांचे विक्री, भाडेकरार किंवा अन्य कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. कोणत्याही व्यक्तीने सदर अधिनियमातील किंवा त्यातील नियमांमध्ये अंतर्भृत तरतुदीचे उद्घंघन केल्यास किंवा तसे करण्यास चिथायल्यास

दिनांकः 17.06.2022 प्राधिकत अधिकारी

CIN:U67190MH1986GOI040506

The Request for Proposal (RFP) is

Corrigendum / Addendum with regard to this

assigning any reason. For queries contact : internal.auditor@stockholding.com

have been voluntarily waived off and/or abandoned.

Dhanmohini Co. Op. Hsg. Soc. N.I.B.M. Road, Kondhwa Kh., Pune - 48. Cell No. 9422922938 / 9762959808 Email id : arshad.nehal@gmail.com

ईमेलः communications@yesbank.in, वेबसाईटः www.yesbank.in

सर्फेसी अधिनियमातील अनु. 13(2) अंतर्गत सूचना प्रकाशन

अ. क्र.	कज खात क्र. / ग्राहक आयडी	कजदार, सह-कजदार, जामानदाराच नाव	13(2) सूचननुसार थकबाकी	सूचना दिनाक / एनपीए दिनांक
1	AFH000800793 587	विलास विनायक साळुंके, हेमा विलास साळुंके	रु. 37,10,965.40/-	27-04-2022 / 01-02-2022
'l' জি.	वाघेश्वर नगर को-ऑप. हाउ पुणे.	06, क्षेत्रफळ सुमारे 800 चौ.फू. म्हणजे 74.32 चौ. विसंग सोसायटी लि., नवा गट क्र. 1418, जुना गट	क्र. 2404, वाघोली ग	
2	8155681	आशय इन्फोटेक (हारे प्रोप्रा. प्रकाश खेडेकर), कपिल प्रकाश खेडेकर, प्रकाश खेडेकर (आशय इन्फोटेक चे प्रोप्रा.)	দ. 46,64,832.02/-	10-05-2022 / 29-01-2022

मागणी केल्यानुसार सर्व विद्यमान अनामतींवर आणि अशा इतर अनामती/ भारांवर दुसरा भार विस्तारणे. 3 5764283 में मलाई किंग देशरी (को गोगा गेमकापर

		श्री चंद्रकांत निवृत्ती नलावडे आणि श्री ग्रेमकुमार चंद्रकांत नलावडे (गहाणकार)		
समोरच	या बाजूची आणि मागच	. 4, बिल्ट-अप क्षेत्रफळ सुमारे 1250 चौ.फू. म्हणजे या बाजूची सुमारे 500 चौ.फू. म्हणजे 46.46 चौ.मी. टीएस क्र. 829,बिबवेवाडी गाव, ता. हवेली, जिल्हा	जमिनीचा समावेश	
4	5764280	प्रेमकमार जलावने प्रेरणा प्रेमकमार जलावने	- A	10-05-2022

समोरच्या बाजची आणि मागच्या बाजची समारे 500 चौ.फ. म्हणजे 46.46 चौ.मी. जमिनीचा समावेश आहे. बिल्डींग क्र. ए1

352, HLN000800727 752	3	56,15,897.77/-	04-04-2022
अनामत मत्ता - सदनिका क्र.	702,क्षेत्रफळ सुमारे 776 चौ.फू. म्हणजे 72.09	ची.मी. चर्द्ध + सुमारे	196 चौ.फ्. म्हण

पुणे 411060, सोबत कव्हर्ड पार्किंग क्र. सीपी 15, क्षेत्रफळ सुमारे 100 चौ.फू.

(रणधीर शिवप्रसाद कुमार यांच्या पत्नी) | 10,66,061.18/- | 14-02-2022 10 AFH000800527

जि. पुणे 410405.

अनामत मत्ता - सदनिका क्र. 202, दूसरा मजला, चर्द्ध क्षेत्रफळ सुमारे 45.89 चौ.मी., खुल्या टेरेसचे क्षेत्रफळ सुमारे 4.94 चौ.मी., ड्रीम्स रिव्हीएरा फेज 1, विंग बी, गट क्र. 1161, कदमवाक वस्ती गाव, ता. हवेली, जि. पुणे - 412307.

करण्यात येणार नाही आणि सदर अनामत मतेच्या हस्तांतर किया विक्रीसाठी पढील पायले उचलण्यात येणार नाहीत.

नोंदणीकृत कार्यालयः मोतीलाल ओस्वाल टॉवर, रहिमतृह्य सयानी मार्ग, एसटी डेपोसमोर, प्रभादेवी,

येणाऱ्या सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(12)अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(2)अंतर्गत मागणी सुचना जारी केलेल्या आहेत ज्यांत कर्जदार/सह-कर्जदार, जामीनदारांना त्यांना निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांमध्ये नमुद कर्जांच्या स्कमेची परतफेड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वरील संदर्भात सर्व पक्षांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येते की त्यांनी ही सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत खाली नमूद रकमांची मागणी सूचनेच्या दिनांकापासून भरण्याच्या दिनांकापर्यंतच्या व्याजासह परतफेड करावी. मागणी सूचनेच्या दिनांकार कर्जदाराकडून घेणे असलेली थकबाकी रक्षम आणि कर्जाच्या रकमेच्या परतफेडीची हमी म्हणून देऊ केलेल्या अनामतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

रहाटणी, हवेली, सत्संग भवनजवळ ४११००१, पुणे, महाराष्ट्र. नायर / अंबालिका हरिदासन पनिकर सदर कर्जदार वर नमुद केल्याप्रमाणे एएचएफसीएल कडे भरणा करण्यात असमर्थ ठरल्यास एएचएफसीएल द्वारे सदर अधिनियमाच्या अनुच्छेद 13(4) अंतर्गत

सदर अधिनियमात तरतृद केल्यानुसार तुरुंगवासास आणि/किवा दंडास पात्र ठरेल. भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल. (ऑस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.) पंजाब नॅशनल बँक, सुरक्षित धनकोकरिता

- रूपाली सिंह

येणाऱ्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि

आरएचआवडीएफसीएल यांच्या अंतर्निहित अनामती आणि अनामत दस्तावेजांसह कर्जांमधील सर्व

हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-400063 यांच्या दि. 17,12,2018 नुसार रु. 12,97,460.12/-(रुपये बारा लक्ष सत्त्याण्णव हजार चारशे साठ आणि बारा पैसे फक्त) अधिक रिलायंस एआरसी यांचेकडे अंतिम भरणा करण्याच्या दिनांकापर्यंतचे करारातील दराने जमा झालेले व्याज/ न भरलेले व्याज अधिक आनुषंगिक खर्च, शुल्के व अधिभार इ. च्या भागधीन असेल

यांची मालमत्ता (यापढे सदर मालमत्ता असा उद्धेख करण्यात येईल). दिनांक : 15.06.2022 - प्राधिकत अधिकारी

स्थान : पुणे

Whirlpool

व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड (सीआयएन : एल२९१९१पीएन१९६०पीएलसी०२००६३) नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट नं. ए-४, एमआयडीसी, रांजणगाव, तालुका-शिरूर,

जिल्हा पुणे-४१२ २२०, महाराष्ट्र टाल क्र.: ०२१३८-६६०१००; फक्स क्र.: ०२१३८-२३२३७६ इंमेल : investor_contact@whirlpool.com वेबसाईट : www.whirlpoolindia.com

कंपनीच्या ६१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधित भागधारकांना सूचना याद्वारा सुचना देण्यात येते की "व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड" ("कंपनी")ची एकसष्टाव वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") "एजीएम"च्या सचनेमध्ये नमद करण्यात येणाऱ्य

कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता कंपन्या अधिनियम, २०१३ ("कायदा") आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुदी आणि या संबंधित निर्गमित केलेल्य जनरल सर्क्युलर नं. १४/२०२२, दिनांकित ०८, २०२०, नं.१७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, नं. २०/२०२० दिनांकित ०५ मे, २०२० आणि तदनंतरचे सर्क्युलसं, निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेले ("एमसीए सर्क्युलर्स") नवीन असलेले जनरत सर्क्युलर नं. ०२/२०२२ दिनांकित ०५ मे, २०२२, सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑप इंडिया ("सेबी सर्क्युलर्स")द्वारा निर्गमित केलेले सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआरपी/पी/२०२२/६२ दिनांकित १३ मे, २०२ आणि अन्य लागू सर्क्युलर्सच्या अनुपालनार्थ व्हिडिओ कॉन्फरन्स/ अदर ऑडिअ

वित्तिय वर्ष (एफवाय) २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासमवेत "एजीएम"ची सुचन अशा सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते पूर्वोक्त "एमसीए सर्क्युलर्स" व "सेबी सर्क्युलर्स"च्य अनुपालनार्थ कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ("डीपी'ज")कडे नोंदणीकृत आहेत केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत पाठविण्यात येणार आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की "एजीएम" वार्षिक अहवालाची सूचना www.whirlpoolindia.com या कंपनीच्य वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर म्हणजेच अनुक्रमे www.bselindia.com व www.nselindia.com वा बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाईट्सवर तसेच www.evoting.nsdl.com या एनएसडीएलच्या वेबसाईटवरसुद्धा उपलब्ध असणार आहे. वित्तिय वर्ष (एफवाय) २०२१-२२ करिता एकात्मीकृत वार्षिक अहवालासमवे<mark>त</mark> "एजीएम"च्या सूचनेच्या प्रती अशा सदस्यांना पाठविण्यात येणार आहेत, जे त्याकरित<mark>ा</mark>

व्हिज्युअल मिन्स ("व्हिसी/ओएव्हिएम") मार्फत शुक्रवार, १५ जुलै, २०२२ रोजी स.

विनंती करतील.

११:०० वा (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

ई-मेल पत्त्वांची नोंदणी / अपडेटिंग प्रक्रिया :- प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेले सदस्यः ज्या सदस्यांकडे भाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत् आणि त्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की सदस्याच्या पत्याच्या पृष्ठ्यर्थ पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत व अन्य कोणत्याह कागदपत्रांची स्वयं-साक्षांकित प्रत (उदा : ड्राईव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट), नाव, फोलिओ नं. व सदस्याचा पत्ता नमृद करून आयएसआर-१ मध् स्वाक्षरीकृत विनंती पत्राच्या प्रतीसमवेत delhi@linkintime.co.in किंव

shikha.karakoti@linkintime.co.in sunil.mishra@linkintime.co.in यावरून आरटीए'ला लेखी विनंती करून त्यांचे ई-मेल पत्ते अपडेट करावेत.

 डीमॅट स्वरूपात भाग असलेले सदस्यः कृपया तुमच्या डीपी 'जशी संपर्क साधावा आणि संबंधित डीपी जकडे तुमच्या ई-मेल पत्त्याची नोंदणी करावी किंवा अपडेट करावे. ई-वोटींगद्वारा मतदान करण्याची प्रक्रिया : कंपनी "एजीएम"च्या सूचनेमध्ये नमुद केलेल्या सर्व ठरावांवर तिच्या सर्व सदस्यांन मतदान करण्याकरिता रिमोट ई-वोटींग ("रिमोट ई-वोटींग") सुविधेची तरतृद करून देणा

मतदान करण्याच्या सुविधेचीसुद्धा तरतूद करून देईल. "रिमोट ई-वोटींग"/ "ई-वोटींग' करिता सविस्तर प्रक्रियेची एजीएम"च्या सूचनेमध्ये तरतुद करून देण्यात येणार आहे. "ई-वोटींग"द्वारा मतदान करण्याकरिता लॉग-इन अधिकारपत्रांची सचनेमध्ये तरतः केलेल्या विविध प्रणालीमार्फत तसेच ई-मेल पत्यांची यशस्वीरित्या नोंदणी झाल्यानंतर ई

आहे. या अतिरिक्त, कंपनी "एजीएम" ("ई-वोटींग") कालावधीत "ई-वोटींग" सिस्टमद्वार

परितका बंद असणे व अंतिम लाभांश कायद्याच्या कलम ९१ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२च्या अनुसार सदस्यांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका सदस्यांची सुची निश्चित करण्याकरिता जे कंपनीच्या आगामी "एजीएम"मध्ये भागधारकांच्या मान्यतेच्या विषयाधीन, ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या वित्तिय वर्षांकरिता प्रती भाग रु. ५च्या लाभांशाच्या स्वीकृतीर हक्कदार असणार आहेत, गुरुवार, ३० जून, २०२२ पासून ते बुधवार, ०६ जुलै, २०२३

मेलद्वारा उपलब्ध करून देण्यात येईल.

करण्यात येणार आहेत ज्यांचा बँक तपशील अपडेट केलेला आहे आणि डिव्हिडंट वॉरंटस/ डिमांड ड्राफ्ट्स/ चेक्स द्वारा अशा सदस्यांना ज्यांचा बँक तपशील कंपनीकडे नोंदणीकृ<mark>त</mark> केलेला नाही.

लाभांशाच्या स्वीकृतीकरिता बँक तपशील समाविष्ट केवायसी नोंदणी प्रक्रिया ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत, सेबीने तिच्या दिनांकित ०३ नोव्हेंबर २०२१ सक्युलरहारा, पेन, मोबाइल नेबर, इमल, पोनकोडसह पत्ता, नामनिदेशन, नम्न स्वाक्षरी व बँक तपशील ("केवायसी" म्हणून एकत्रीतरित्या संदर्भित) इ.ची कंपनी रजिस्ट्रार औड ट्रान्सफर एजन्ट ("आरटीए")कडे नोंदणी करणे अनिवार्य केले आहे, ज्य सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत, त्यामुळे त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी www.whirlpoolindia.com या कंपनीच्या वेबसाईटवर किंव www.linkintime.co.in या "आरटीए" वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या फॉर्म आयएसआर-१ व अन्य संबंधित फॉर्म्स यथोचितरित्या भरलेले पाठवन "आरटीए"- लिंब

पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येतील. लाभांशाचे प्रदान अशा सदस्यांन

१ ब्लॉक एलएससी, सावित्री मार्केटजवळ, जानकपुरी, नवी दिल्ली-११००५८ यांच्याकर त्यांची केवायसी अपडेट करावी. • ज्या सदस्यांकडे डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग आहेत, त्यांना विनंती करण्यात येर की त्यांनी लाभांशाच्या स्वीकृतीस विलंब होणे टाळण्याकरिता त्यांच्या डीपी 'जकडे त्यांच

इन्टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, नोबल हाईट्स, पहिला मजला, प्लॉट एनएच-२, सी

संपूर्ण बँक तपशील अपडेट करावा.

लाभांशावरील कर सदस्यांनी नोंद घ्यावी की आयकर कायदा, १९६१ (कायदा), वित्त कायदा, २०२० द्वार सुधारित केल्यानुसार, अनिवार्य केले आहे की ०१ एप्रिल, २०२० नंतर कंपनीद्वारा प्रदान केलेले किंवा वितरित केलेले लाभांश सदस्यांच्या हाती करयोग्य असणार आहे. कंपनीस<mark></mark> त्यामुळे, अंतिम लाभांशाचे प्रदान करतेवेळी डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स (टीडीएस) आवश्यक असणार आहे. योग्य टीडीएस दर, लागृ असल्यानुसार, निश्चित करणे आम्हास सुक<mark>र</mark> होण्याकरिता सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कायद्याच्या तरतुदीच्या अनुसार

कागदपत्रे सादर करावीत. निवासी सदस्यांकरिता कर वित्तिय वर्ष २०२२-२३ कालावधीत कंपनीद्वारा प्रदान केलेले आणि घोषित झालेल्या लाभांशाच्या रकमेवर १०% दराने कायद्याच्या कलम १९४ अंतर्गत सदस्याद्वारा पॅनच्या सादरीकरणाच्या विषयाधीन, डिडक्टेड ॲट सोर्सनुसार असेल. ज पॅनचे सादरीकरण न केल्यास, टीडीएस कायद्याच्या कलम १०६एए नुसार २०% दराने

वजात करण्यात येईल. जर सदस्य फॉर्म १५जी सादर करीत असल्यास (कंपनी किंवा फर्म खेरीज कोणत्याह व्यक्तीस लागू असलेला)/ फॉर्म १५एच (६० वर्षे वयावरील व्यक्तीकरिता लागू), मा असे की पात्रता शतींची पूर्तता होत असल्यास, टीडीएस वजात केला जाणार नाही.

वरील व्यतिरिक्त, निवासी च अनिवासी सदस्यांकरिता टीडीएस/लाग् दर जर विविध

प्रकारचे आहेत, जर तेथे तुमच्या निवासी दर्जेत बदल आहे, तुम्हास विनंती करण्यात येर

की तुमचा निवास दर्जा रेकॉर्ड तारखेपूर्वी तुमच्या डिमॅट अकाउंट किंवा फिजिकल

फोलिओमध्ये, लाग् असल्यास, अपडेट करावा. • टॅक्स एक्झम्पंशन फॉर्म्स www.linkintime.co.in या "आरटीए" वेबसाईटवर

ही सृचना "एमसीए" व "सेबी"च्या लागृ सर्क्युलर्सच्या अनुपालनार्थ कंपनीच्या सर्व सदस्यांच्य फायद्यासाठी व माहितीकरिता निर्गमित करण्यात आली आहे. व्हर्लपुल ऑफ इंडिया लिमिटेडकस्ति

paperaloksatta.com

रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड Asset Reconstruction वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई- 400063 दुरभाष संख्या : 26452159-020

18.12.2018 रोजी एक मागणी सुचना पाठविली ज्यामध्ये कर्जदार व जामीनदार 1. श्री राजेश रामचंद्र कांबळे, 2. श्री जितेंद्र आर कांबळे, 3. श्रीमती गीतांजली आर कांबळे यांना सदर सचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत दि. 17.12.2018 नुसार रु. 12,97,460.12/- (रुपये बारा लक्ष सत्त्वाण्णव हजार चारशे साठ आणि बारा पैसे फक्त) चा भरण्याच्या दिनांकापर्यंतच्या

अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर